

Ref: NMW/CS/03/2020

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1 Block G. Bandra Kurla Complex, Bandra East <u>Mumbai- 400051</u> 16<sup>th</sup> September, 2020

**BSE Limited** 25<sup>th</sup> Floor, P J Towers Dalal Street <u>Mumbai - 400001</u>

**Trading Symbol: NEXTMEDIA** 

Security Code: 532416

Dear Sirs,

Sub: <u>Newspaper advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and</u> <u>Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

# Re: <u>39<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Company via video conferencing/</u> <u>other audio visual means</u>

Please find enclosed herewith relevant page of "**Mint**" (English - All editions) and "**Navshakti**" (Marathi - Mumbai edition) newspapers, published on 16<sup>th</sup> September, 2020, respectively, in relation to intimation of deferring AGM of the Company which was scheduled for 17<sup>th</sup> September, 2020.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Next Mediaworks Limited

(Diksha Singh) Company Secretary

Encl.: As above



1

Data

## MANIPUR POLICE HOUSING CORPORATION LTD (A Govt. of Manipur Undertaking) Imphal, Manipur <u>INVITATION FOR BIDS</u> The Managing Director, MPHC Ltd. Imphal invites online EPC (Lump Sump) bids in two bid system for the following work.

(Lump Sump) bids in two bid system for the following work. INVITATION FOR BIDS: No.01/EPC Tender/MPHC/2020-21 dated 10.09.2020. Name of Work : Construction of Manipur State Guest House (3rd Bhawan) at Dwarka, Sector-19, New Delhi and Site Development,

 Including all services and Development Works.

 Earnest Money
 : Rs. 1,35,00,000/ 

 Period of Completion
 : 21(twenty one) months.

Last date of submission of bid : 01.10.2020.

The bid forms and other details can be obtained from the website www.manipurtenders.gov.in

### MEDIAWORKS LIMITED

CIN: L22100MH1981PLC024052 Registered Office: Unit 701A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013 Tel.: +91-11-44104104

E-mail: investor.communication@radioone.in Website: www.nextmediaworks.com

## NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that the 39<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of Next Mediaworks Limited which was scheduled to be held on Thursday, September 17, 2020 at 11:00 AM (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means has been deferred.

Accordingly, the notice dated June 23, 2020 calling the 39<sup>th</sup> AGM of the Company is withdrawn. Further, the remote e-voting process pursuant to the said Notice also stands withdrawn.

A new date for the AGM, e-voting and related aspects will be notified in due course.

Inconvenience caused to the Members of the Company on account of rescheduling of the  $39^{\rm m}\,AGM$  is regretted.

For Next Mediaworks Limited (Diksha Singh) Date: September 15, 2020 Company Secretary

(Do in C

By Order of the Board

Max India Limited (formerly Advaita Allied Health Services Limited) CIN:U74999MH2019PLC320039 Registered Office: Plot-167, Floor 1, Ready Money Mansion, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra, India, 400018 Website: www.maxindia.com

# EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

					(RS	s. In Crores)
	Standalone				Consolidate	d
	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 30.06.2019	First FY from 23.01.2019 to 31.03.2020	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 30.06.2019	First FY from 23.01.2019 to 31.03.2020
Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1. Total income from operations (net)	13.57	16.64	74.30	28.94	38.00	214.33
2. Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4.94	(6.22)	(7.16)	(13.71)	(97.40)	286.46
3. Net Profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)		(6.22)	(120.17)	(20.99)	(97.40)	236.46
4. Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5.09	(7.31)	(123.26)	(13.37)	(98.66)	231.55
5. Total comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	5.06	(7.30)	(123.21)	(13.50)	(95.25)	243.00
6. Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 Per Share)	53.79	53.73	53.79	53.79	53.73	53.79
7. Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year	-	-	865.38	-	-	651.79
8. Earnings per share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)						
a) Basic (Rs.)	0.95	(1.36)	(22.92)	(2.49)	(10.04)	55.23
b) Diluted (Rs.)	0.95	(1.36)	(22.92)	(2.49)	(10.04)	55.23
	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised

Note:

The above is an extract of the detailed format of quarter ended unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the quarter ended unaudited financial results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.maxindia.com).

			by order of the board
Date: September 15, 2020 Place: New Delhi	O O O ANTARA JANKa Gong Caugar	<b>KillFirst</b>	Mohit Talwar Managing Director DIN : 02394694



Regd. Office : Bhagwati Sadan, Swami Dayanand Marg, Alwar - 301001 (Raj.) Phone No. 0144-2332358, Fax No. 0144-2332320

website: www.vijaysolvex.com , email id: cs\_lodha@dataoils.com

# EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2020

		(Rs. in Lacs)			
SI. No.	Particulars 30.06.2020 31.03.20		Year ended 31.03.2020 (Audited)	Quarter ender 30.06.2019 (Unaudited)	
1	Revenue from operations	45470.67	144778.43	35363.74	
2	Net Profit / (Loss ) for the period (before Tax ,Exceptional items and Share of Profit/(Loss) of Associates)	1441.46	2731.52	457.59	
3	Net Profit / (Loss ) for the period before Tax (after Exceptional items and Share of Profit/(Loss) of Associates)	1429.48	2746.68	463.54	
4	Net Profit / (Loss ) for the period after Tax, Exceptional items and Share of Profit/(Loss) of Associates	1070.34	2067.25	300.86	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)]	1200.97	2246.06	(25.82)	
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	320.13	320.13	320.13	
7	Reserves excluding Revaluation Reserve(As per Audited Balance Sheet as at 31st March 2020)		15217.88		
8	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (not annualised) (in Rs.) a) Basic : b) Diluted :	33.43 33.43	64.58 64.58	9.40 9.40	

1 Additional information on Unaudited Standalone financial results is as follows:- (Rs. in Lacs)

Derticulare	Quarter ended	Year ended	Quarter ended	
Particulars	30.06.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	30.06.2019 (Unaudited)	
Revenue from operations	45470.67	144778.43	35363.74	
Profit Before tax	1441.46	2731.52	457.59	
Profit after tax	1082.32	2052.09	294.91	

2 The Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June,2020 have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 15-09-2020.

3 The results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules,2015 (Ind AS) (as amended time to time) prescribed under section 133 of the Companies Act,2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.vijaysolvex.com).

Place : ALWAR

Dated : 15.09.2020

For & on behalf of the Board Vijay Solvex Limited sd/-(VIJAY DATA) Managing Director DIN : 00286492

# REVLON<sup>®</sup> TOP SPEED



Over 15 international collaborations.

• Over 10,500 committed employees.

• Supported by 16 production units,

 International offices in Bangladesh, Sri Lanka, Nepal, Kenya, Myanmar, Uganda, Tanzania, Nigeria, Tajikistan &

• The Group owns Brands/ Licenses

of more than 100 world famous

International brands like Revlon<sup>®</sup>

**Corporate Office** 

Nehru Place, New Delhi

Modi Tower,

(USA), Mederma<sup>®</sup> (France), Signutra<sup>®</sup> (USA) and Betadine<sup>®</sup>

www.umeshmodigroup.com

including one in Srilanka and one in

• 32 branch offices across India.

Bangladesh.

• 2 R&D centers.

Singapore.

# **COVERS GREY HAIR**

IN 5 MINUTES



MOTHER OF PEARL & GINSENG ROOT EXTRACT



NO MIXING EASY TO USE

# AMMONIA FREE HAIR COLOR

C apply. Offer valid till stocks last. 2vtov, REVLON TOP SPEED and OUTRAGEOUS are Registered Trade evlon Manufacturing Ltd., used under license.

OUTTAGEOUS CONDITIONER

# **Revlon® Top Speed® Hair Color**

Easy to use formula infused with Mother of Pearl and Ginseng root extract to deliver shiny & resilient hair. 100% Grey Coverage. Multiple applications.

www.revlon.co.in customercell@modibeautyproducts.com Toll Free: 18001217585

Follow us on

Marketed by Modi-Mundipharma Beauty Products Pvt. Ltd. (Umesh Modi Group Company)

FREE<sup>®</sup>OUTRAGEOUS COLOR PROTECTION

CONDITIONER

REVION OUTRAGEOUS COLOR PROTECTION CONDITIONER

ES HAIR COLO

सीआयएन : एल२२१००एमएच१९८१पीएलसी०२४०५२ **नोंदणीकृत कार्यालय** : युनिट ७०१ ए, ७ वा मजला, टॉवर-२, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मुंबई - ४०००१३. द्र : +९१-२२-४४१०४१०४ ईमेल : investor.communication@radioone.in वेबसाईट : www.nextmediaworks.com

सभासदांना सूचना

याद्वारे सुचित करण्यात येत आहे कि कंपनीच्या भागधारकांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (ए .जी .एम ), जी गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता (IST) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, ती सध्या लांबणीवर टाकण्यात आली आहे

त्यानुसार, दिनांक २३ जून, २०२० ला जारी केलेली ए जी एम ची सूचना मागे घेण्यात येत आहे. व्यासारखेच ए .जी .एम . ची सूचना मागे घेण्यात येत आहे व्यासारखेच ए.जी.एम. साठी आयोजित केलेले रिमोट इ – मतदान सुध्दा मागे घेण्यात येत आहे.

ए.जी.एम. ची नवी तारीख आणि त्यासंबंधी माहिती योग्य वेळी कळवली जाईल भागधारकांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल खेद वाटतो.

नेक्स मिडिआवर्क्स लिमिटेड करीता

दिक्षा सिंग

दिनांकः १५.०९.२०२०

कंपनी सचिव

मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयातील साधारण मूळ दिवाणी अधिकारिता कंपनी याचिका क्र. ११८० सन २०१५ नर्मदा ऑफ शोअर अँड टेक्निकल सर्व्हिसेस लि. (समापनातील) च्या प्रकरणांत विक्री सूचना

नामदार उच्च न्यायालय, मुंबई च्या दिनांक ०५/०३/२०२० च्या आदेशानुसार सी-१४२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे व्हिलेज, मुंबई-४००७०५ येथे स्थित नर्मदा ऑफशोअर अँड टेक्निकल सर्व्हिसेस लि. च्या जंगम आणि स्थावर मत्तांच्या (खाली संक्षिप्त तपशील दिले आहेत) खरेदीसाठी इच्दुक खरेदीदारांकडून मोहोरबंद पाकिटातून प्रस्तवा मागविण्यांत येत आहेत.

विक्री ''जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' होईल. विक्री नामदार उच्च न्यायालय, मुंबई च्या मंजुरी अधीन असेल. (एकतर ई-लिलाव आणि/किंवा प्रत्यक्ष लिलाव)

अन्	. तपशील	इ.अ.र.	राखीव किंमत
क्र		@	
१	वस्तुसूची प्रमाणे तेथे पडून असलेली सी-१४२,	ર૬%	रु. ७ कोटी
	टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे व्हिलेज, मुंबई-		रु.
	४००७०५ येथे स्थित नर्मदा ऑफशोअर अँड टेक्निकल		७,००,००,०००
	सर्व्हिसेस प्रा. लि. ची जंगम आणि स्थावर मत्ता		

मत्तांचे निरीक्षण २२.०९.२०२० रोजी स. ११.०० ते सं. ४.०० दरम्यान करता येईल मुंबई येथे देय ''अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई'' च्या नावांत काढलेल्या डिमांड डाफ्ट किंवा पे ऑर्डर च्या स्वरुपांतील इसारा अनामत रकमेंसह नर्मदा ऑफशोअर अँड टेक्निकल . सर्व्हिसेस प्रा. लि. (समापनातील) च्या स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी प्रस्ताव अशा ठळक अक्षरात लिहिलेले मोहोरबंद पार्किट ३०.०९.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी सं. ४ वा. पर्यंत ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथील अधिकृत परिसमापकांच्या कार्यालयात पोहोचले पाहीजे. प्रस्तावकर्त्यांनी प्रस्तावासोबत त्यांचा ओळखीचा पुरावा सादर केला पाहीजे. पुढे, पाकिटावर त्यांनी स्पष्टपणे वाचता येईल असे त्यांचे संपर्क तपशील लिहावेत (प्राधिकृत व्यक्तीचे नाव आणि ई-मेल ॲडेस). कसूर केल्यास नामदार उच्च न्यायालया समक्ष ठेवण्याकरिता प्रस्ताव विचारांत घेतले जाणार नाहीत. लिलावाची तारीख आणि लिलावाची पध्दत बोलीदारांना कळवण्यास कार्यालयाला शक्य व्हावे ह्याकरिता हे आवश्यक आहे. सर्व बोलीदार आणि अन्य हितसंबंधियांना यादारे कळविण्यांत येते की. महामारी कोव्हीड-१९ ची परिस्थिती पाहता, नामदार न्यायालयाच्या स्वतःच्या स्वेच्छा निर्णयानुसार लिलाव प्रत्यक्ष न्यायालयांत किंवा आभासी न्यायालयांत आयोजित केला जाईल. लिलावाची तारीख आणि पध्दती बद्दल ई-मेल द्वारे बोलीदारांना कळवले जाईल.

उच्च न्यायालय, मुंबई च्या सन्मा. कंपनी न्यायाधिशांसमोर प्रस्तावकर्त्यांच्या उपस्थितीत सर्व प्रस्ताव उघडले जातील तेव्हा प्रस्तावकर्ते/बोलीदार यांना प्रस्तावात सुधारणा करण्याकरिता त्यांच्या-त्यांच्यात आपापसांत बोली लावण्याची संधी दिली जाईल. विक्री सूचना अधिकृत परिसमापकांच्या कार्यालयाच्या वेबसाईट www.officialliquidatormumbai.com वर नामदार उच्च न्यायालय, मुंबई च्या www.bombayhighcourt.nic.in आणि निगम व्यवहार मंत्रालयाच्या www.mca.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

प्रस्ताव किंमत टीसीएस आणि टीडीएस सह करांशिवाय असेल आणि प्रस्ताव किंमत निव्वळ ख्कम असेल, संदर्भित मिळकतीच्या विक्रीच्या अटी आणि शर्ती निम्नस्वाक्षरीकारांच्या कार्यालयातन कोणत्याही कामाच्या दिवशी रु. १,०००/- चे प्रदान करुन कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. दिनांकः १४ सप्टेंबर, २०२०

सही/-(व्ही. पी. काटकर) अधिकृत परिसमापक उच्च न्यायालय, मुंबई ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया लि., एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई द्रः २२६७५००८, २२६७००२४

ईमेलः samapakmum@yahoo.com विक्री सूचना

वनवर्ल्ड इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड - परिसमापनामध्ये परिसमापन वांचे संबंधित पत्ता : ३०१, ए विंग, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशच्च्या समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ७०५ **ईमेल आयडी :** assetsale1@aaainsolvency.in;santanutray@a

oneworldindustries@aaainsolvency.com संपर्क क्र.: ८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेव)

ई-लिलाव दिवाळखोर व कर्जबाजारीपणा कोड, २०१६ अंतर्गत मालमत्तेची विक्री ई-लिलावाची तारीखा व वेळ : दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.०० ते सायं. ५.०० पर्यंत (प्रत्येकी ५ मिनीटांच्या अमर्यादित विस्तारासह)

वनवर्ल्ड इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनमध्ये) द्वारे मालकीची मालमत्ता व संपत्तीची विक्री केलेल्या सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मंबई यांच्याद्वारे नियक्त परिसमापक यांच्याद्वारे दाखल परिसमपाक इस्टेटचा भाग म्हणून आदेश दि. १५ नोव्हेंबर, २०१९ देण्यात आले. विक्री ुपर मान्यद्वार्थी करेपित में स्वर्थित सुल्य नाहा सि<u>फ्रा/aaa area area करेप</u>र करेप्र करेप्र करेप्र करेप्र करेप्र अधीहस्ताक्षरित यांच्याद्वारे हैं-लिलाव प्लेटफॉ <u>https://aaa.area(totonfiger.net</u> au hाष्ट्रयातून पूर्ण करण्यात येईल. सदर बोली सुरुवाती मूल्य हे आरक्षित मूल्य नाही. परिसमापक यांचयाकडे अंतिम बोली स्विकृत वा रद्द करण्याचा अधिकार राखून आहे. बोलीदार यांच्याकडे कोणत्याही बोली स्विकृत करण्याचा अधिकार वा दावा नाही.

जाहीर सूचना

एक श्रीम. लता सोनु पेडणेकर च्यासह त्यांचा मूलगा श्री. जयदास सोनु पेडणेकर हे फ्लॅट क्र. ५०५, ५व मजला, विंग सी, बिल्डिंग क्र. ९, श्री साई धाम (अंधेरी-पूर्व) एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, साईवाडी, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९ (सदर फ्लॅट) च्या संदर्भामध्ये मालक होते. संदर श्रीम. तता सोनु पेडणेकर यांचे ०७.०२.२००४ रोजीस निधन झाले असून त्याच्या पश्च्यात त्यांचा मुलगा श्री. जयदास सोनु पेडणेकर हे सदर फ्लॅटच्या संदर्भामध्ये त्यांचे मात्र कायदेशीर वारसदार म्हणून श्री. जयदास सोन् पेडणेकर हे एकमात्र मालक असल्याने माझ्या अशीलांना सदर फ्लॅट विकण्यास इच्छुक आहेत. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा कोणताही आक्षेप जसे की. विक्री. वारसाहक. करार हस्तांतर, उपभोगाचा हक, गहाण, बक्षीस, सोडुन देणे, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार किंवा अन्यकाही दावे असल्यास, कृपया निम्नस्वाक्षरीकारांना संदर्भित प्रतींसह या सूचने च्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, संदर फ्लॅट किंवा त्यावरील कोणत्याही भागावरील कोणतेही तसे दावे त्यागित समजले जातील आणि तशा दाव्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय पूढील प्रक्रिया केली जाईल. ठिकाण: मुंबई सही/ दिनांक:१५/०९/२०२० मयुरेश बोरकर, वकील करीता

६/७८, शिवानंद सीएचएसएल, प्लेग्राऊंड क्रॉस रोड, चित्राकर केतकर मार्ग,

विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७.

# **G V FILMS LIMITED**

Read. Office : 408. Sagar Avenue. 54B S V Road. Andheri West. Mumbai 400058. Tel: 22 2613 5910 E-mail address: cs.gvfilms@gmail.com Website: www.gvfilms.in CIN: L92490MH1989PLC238780

STATEMENT OF CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2020

				( ₹ in lakhs)
	Quarter Ended			Year ended
	3 Months	3 Months	3 Months	Year ended
Particulars	Ended	Ended	Ended	31-Mar-2020
	30-Jun-2020	31-Mar-2020	30-Jun-2019	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from operations	4.04	43.17	31.78	1201.01
II Other Income	0.18	-2.76	0.00	0.69
III Total Income (I+II)	4.22	40.41	31.78	1201.70
IV Expenses				
Cost of materials consumed	0.00	0.00	0.00	0.00
Changes in inventories of finished goods, work in				
progress and stock-in-trade	0.00	0.00	0.00	1000.00
Employee benefits expense	3.63	4.09	3.85	16.47
Finance Costs	17.89	33.89	11.23	68.27
Depreciation & amortisation expense	4.45	19.89	5.82	37.14
Other Expenditure	8.85	32.30	25.05	92.92
Total expenses (IV)	34.82	90.17	45.96	1214.80
V Profit/(loss) before extraordinary items and				
before tax (I-IV)	(30.60)	(49.75)	(14.18)	(13.10)
VI Extraordinary Items	0.00	0.00	0.00	0.00
VII Profit/(loss) after extraordinary items and				
before tax (V-VI)	(30.60)	(49.75)	(14.18)	(13.10)
VIII Exceptional Items	0.00	(,	0.00	(,
IX Profit/(loss) after exceptional items and				
before tax (VII-VIII)	(30.60)	(49.75)	(14.18)	(13.10)
X Tax expenses:	(,	(,	(,	(,
(1) Current Tax	0.00	8.85	0.00	8.85
(2) Current Tax adjustment relating to previous years	0.00	9.00		9.00
(3) MAT Credit	0.00	-17.85		-17.85
(4) Deferred Tax	0.00	-44.88	0.00	-41.73
XI Profit/(loss) before exceptional items and			0.00	
tax (X-XI)	(30.60)	(4.87)	(14.18)	28.63
X Other Comprehensive Income	(00.00)	(,	(1.1.0)	
(A) (i) Items that will not be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00
(ii) Income tax relating to items that will not be	0.00	0.00	0.00	0.00
reclassified to Profit or Loss	0.00	0.00	0.00	0.00
(B) (i) Items that will not be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00
(ii) Income tax relating to items that will not be	0.00	0.00	0.00	0.00
reclassified to Profit or Loss	0.00	0.00	0.00	0.00
XI Total Comprehensive Income for the period (IX+X)				
Comprising Profit/ (Loss) and Other Comprehensive				
Income for the Period	(30.60)	(4.87)	(14.18)	28.63
Paid-up equity share capital	9,146.28	9,146.28	9,146.28	9,146.28
Reserves excluding revaluation reserves	0.00	0.00	0.00	0.00
Earnings per share (of Rs.1/- each)	0.00	0.00	0.00	0.00
(a) Basic		-	_	
(a) Diluted				
	-	-	-	-

1) The above standalone financial results for the quarter ended 30th June 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors of the Company a their respective meetings held on 14th September, 2020.

2) The standalone financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ( " the Act") read with relevant rules issued thereunder ("Ind AS") and other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015. However, the financial results declared to SEBI for the first three Quarters of the financial year 2019-20 were as per Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act. 2013 read with the Companies (Accounting Standards) Rules, 2006 as amended. Therefore, the financial results are not comparable.

The Company operates exclusively in one reportable business segment i.e., "Film production, Distribution and Theatre Exhibition". There is no exceptional and/or extra ordinary item

Revenue from operations, if any is disclosed net of Goods and Service Tax

) The COVID 19 pandemic and the resultant lockdown declared by the Government in March 2020 has adversely affected the entire media and entertainment industry and consequently the business activities of the Company are also affected. The Company's Management has done an assessment of the situation including the liquidity position and the recoverability and value of all Investments, other assets, and liabilities as at March 31. 2020 and concluded that there were no material adjustments required in the financial statements as of 31st March 2020 However, there has been a significant impact in the business of the Company in the current year. The management anticipates negligible revenue in the first three Quarters of FY21 and business is likely to pick up from the last Quarter of FY21. Our operations have come to minimum with mostly maintenance services. The Company has resorted to multiple cost reduction and cash deferral activities. The impact of assessment of Covid-19 is a continuous process given the uncertainty associated with its nature and durations. The Company will continue to monitor any material changes as the situation evolves.

	92 years old!
	THE FREE PRESS
	The Femily Newsperer
	The Family Newspaper
	www.neepressjournal.m
	एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेड साआवएन क्रमांक : एल५१५०५एमएच१९६२पीएलसी०१२४२५
	9 वा मजला, निर्मल बिल्डिंग, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१ <b>दूरध्वनी क्रमांक :</b> + ९१ २२ ४०२९ ९०००,
	१ २२ २२०२ ७९९५, इ मेल : investors@elpro.co.in संकेतस्थळ : www.elpro.co.in ार्वसाधारण सभेची सूचना बुक क्लोजर तसेच दूरस्थ इ मतदान यांची माहिती
याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच	या सभासदांची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम ) शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२० रोजी भारती
	ाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरुप, कमलनयन बजाज हॉल, बजाज भव २२६, नरिमन पॉइंट, मुंबई, ४०० ०२१ येथे घेण्यात येणार आहे.
	ॉपोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेले परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांकीत ५ मे २०२० अनुसार आणि से /सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे २०२० अनुसार (कोव्हीड – १९ महामारीम
निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थि	थेतीच्या पार्श्वभूमीवर), ज्या सभासदांचे ईमेल तपशील कंपनीकडे/ कंपनी रजिस्ट्रॉर / कंपनीचे शेअर ट्रान्स्फर एजंद
	लिमिटेड (यापूर्वींची ओळख शेअरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड) / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याक ७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची तसेच वित्तीय वर्ष २०१९-२० करिताचा वार्षिक अहवाल यांची सॉप
कॉपी इ मेलच्या माध्यमातून पाठविण्य	ात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.elpro.co.in त्याचप्रमाणे जिथे कंपनी
	न् एक्स्चेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे उपलब्ध असेल. न्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ईमेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदां
आवाहन करण्यात येते की त्यांनी वाणि	र्षेक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल यांची सॉफ्ट कॉपी प्राप्त करण्यासाठी इ मेल तपशील नोंद् एजंट्स मेसर्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ( यापूर्वीची ओळख शेअरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रायव्ह
लिमिटेड) यांची लिंक https://linkin	time.co.in/EmailReg/Email_Register.html येथे भेट द्यावी आणि तेथे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करू
ईमेल तपशील नोंदणीकृत करून घ्याव याटारे सचित काण्यात येते की कंपन	ा. 1ी कायदा २०१३ कलम ९१ तसेच त्यासह वाचा कंपनी (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ आणि त्य
वेळोवेळी केलेल्या सुधारणा तसेच सि	क्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट) नियम २०१५ चा निय
	; नोंद पुस्तिका, आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२० ते शुक्रवार दिनांक ९ ऑक्टो धरून) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंद राहतील.
	ो, कंपनी कायदा २०१३ कलम १०८ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आले ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन अँड डिस्क्लोजर प्रिकायरमेंट) निय
२०१५ यांना अनुसरून वार्षिक सर्वसाध	धारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधाचा वापर करून मतदानांचा ह
	नल लिमिटेड सर्व सभासदांना दूस्स्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनीने त्यासाठी सेंट्रल डिपॉझिट ांची सेवा घेतली आहे. दूस्स्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याच्या प्रक्रियेचा विस्तृत तपशील वार्षी
सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने	ने देण्यात येईल.
	ग्रार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि हा कालावधी गुरुवार दिनां ५.०० वाजता संपुष्टात येईल. या दूस्स्थ ई-मतदान कालावधी दरम्यान, कंपनीचे सभासद, ज्यांच्याकडे कंपनीचे समभ
	र २०२० रोजी प्रत्यक्ष अथवा डिमॅट स्वरूपात आहेत असे सभासद दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून इलेक्ट्रॉनि वण्यास पात्र असतील. सभासदांचे मताधिकार हे त्यांच्याकडे असलेल्या समभागांच्या संख्येच्या प्रमाणावर अवल
असतील. वर नमूद केलेली तारीख आ	ाणि वेळ संपल्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप मतदानासाठी सीडीएसएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईत
	धारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करता येणार नाहं येचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेले आहे असे सभासद वार्षीक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकता
मात्र त्यांना सभेच्या ठिकाणी पुन्हा मत	
सर्वसाधारण सभेला उपस्थित आहेत म	ात्र ज्यांनी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधार
सभेत प्रत्यक्ष मतदानाद्वारे आपला हक ज्या सभासदांनी दूरस्थ इ मतदान प्रक्रि	बजावू शकतात. येचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेले आहे असे सभासद वार्षीक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात
मात्र त्यांना सभेच्या ठिकाणी पुन्हा मत	
म्हणजेच शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर	२०२० रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com या पत्त्या
	सबर्ड प्राप्त करू शकते. युजर आयडी आणि पासवर्ड यांचा तपशील प्राप्त करण्याची संपूर्ण प्रक्रिया वार्षिक सर्वसाधार जी सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.elpro.co.in तसेच सीडीएसल यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com ये
	रस्थ इ मतदानासाठी यापूर्वीच सीडीएसएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर ती आपला सध्याचा युजर आयडी आ
उपलब्ध असेल. जर एखादी व्यक्ती दूर	हक बजावू शकत. 11ही शंकेचे निरसन सीडीएसएल यांच्याकडून करण्यात येईल. संबंधित व्यक्तीचा संपर्कासाठी तपशील पढीलप्रमाणे आं
उपलब्ध असेल. जर एखादी व्यक्ती दूर पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणत्य	
उपलब्ध असेल. जर एखादी व्यक्ती दू पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणत्य नाव : श्री राकेश दळवी	אוס בערקטער איז
उपलब्ध असेल. जर एखादी व्यक्ती दू पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा दूस्थ इ मतदान प्रक्रिवेशंदर्भात कोणत्य नाव : श्री राकेश दळवी हुद्दा : व्यवस्थापक पत्ता : सेंट्रल डिपॉझिटरी सर्ल्हिंसेस (ईॉ	डिया) लिमिटेड
उपलब्ध असेल. जर एखादी व्यक्ती दू पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा दूस्थ इ मतदान प्रक्रिवेसंदर्भात कोणत्य नाव : श्री राकेश दळवी हुद्दा : व्यवस्थापक पत्ता : सेंट्रल डिपॉझिटरी सर्ल्हिसेस (ईॉ	
उपलब्ध असेल. जर एखादी व्यक्ती दू पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणत्य नाव : श्री राकेश दव्यते दूद्दा : व्यवस्थापक पत्ता : सेंट्रल डिपॉझिटरी सर्ल्हिसेस (ईॉ कार्यालय : ए विंग, २५ वा मजला, मॅ	डेया) लिमिटेड रैथॉन प्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई ४०० ०१३. ndia.com
उपलब्ध असेल. जर एखादी व्यक्ती दू पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणत्य नाव : श्री राकेश दळवी हुद्दा : व्यवस्थापक पत्ता : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इॉ कर्यावंत २ : एवंत, २५ वा मजला, मॅ दूएखनी क्रमांक : १८०० २२५ ५३३	डेया) लिमिटेड रैथॉन फ्युचेरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई ४००० ०१३. ndia.com संचालक मंडळ यांच्या आदेशानुस एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या करि
उपलब्ध असेल. जर एखादी व्यक्ती दू पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणत्य नाव: श्री राकेश दळवी हुद्दा: व्यवस्थापक पत्ता: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (ईा कर्यावल: २ (हेंग, २५ वा मजला, मॅं दूएखनी क्रमांक: १८०० २२५ ५३३	डेया) लिमिटेड देथॉन एमुचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई ४०० ०१३.



# वाहनांच्या विक्रीसाठी लिलाव

STATA BANK DD STEM STAT

'परिशिष्ट'' नुसार येथील दिलेल्या मसुद्यातील मोहोरबंद प्रस्ताव हे '**'जे आहे जेथे आहे तत्वाने''** बँकेच्या २० जुन्या कार्सच्या खरेदीसाठी इच्छुक पक्षकारांकडुन मागविण्यात येत आहे.

अ.	कर्जदाराचे	वाहन क्र.	मॉडेलचे नाव	नोंदणी	राखीव
<b>я</b> .	नाव			दिनांक	किंमत
\$	बाबु टूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच०१ सीजे ६४२४	रेनॉल्ट पल्स डिझेल आरएक्सझेड डीएबी ब्ल्यू (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	१८-नोव्हें१६	१,३०,००
२	अल-अझा ग्रूप	एमएच०१ सीजे ६४१२	रेनॉल्ट लॉजी डिझेल आरएक्सझेड ११०पीएस ७एस स्टेप प्लांट ग्रे (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	१८-नोव्हें१६	१,५०,००
ş	एसएस ट्रॅव्हल्स	एमएच४३ बीजी ११४८	रेनॉल्ट लॉजी डिझेल आरएक्सई ८५पीएस ७एस व्हाईट (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	०१-फेब्रु१७	१,५०,००
8	ए डी टूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच०१ सीआर २९८३	(ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	२४-एप्रिल-१७	१,३०,००
ધ	सुपारीवाला ग्रूप	एमएच०१ सीआर २८९७	रेनॉल्ट लॉजी डिझेल आरएक्सई ८५पीएस ७एस व्हाईट (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	१५-एप्रिल-१७	१,५०,००
ę	सुपारीवाला ग्रूप	एमएच०१ सीआर२८९६	रेनॉल्ट डीएसएल आरएक्सई ८५पीएस ७एस व्हाईट (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	१५-एप्रिल-१७	१,५०,००
७	सुपारीवाला ग्रूप	एमएच०१सीआर२८९५	रेनॉल्ट लॅजी डिझेल आरएक्सई ८५पीएस ७एस व्हाईट (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	१५-एप्रिल-१७	१,५०,००
د	अल-अझा ग्रूप	एमएच०१ सीआर २९०१	(ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	१५-एप्रिल-१७	१,५०,००
۶	अल-अझा ग्रूप	एमएच०१ सीआर २८९९	(ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	१५–एप्रिल–२०१७	१,५०,०
80	अल-शामस् टूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच०२ ईएच ५५४९	रेनॉल्ट लॉजी डिझेल आरएक्सई ८५पीएस ७एस व्हाईट (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	०३–मे–२०१७	१,५०,०
\$\$	एमडी समीर ट्रॅव्हल्स	एमएच०२ ईआर १२२४	रेनॉल्ट लॉजी डिझेल आरएक्सई ८५पीएस ७एस पर्ल व्हाईट (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	१२–ऑक्टो.–२०१७	8,40,0
१२	मे. श्री राम टूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच०२ ईएच ५५१९	हुंडाई एक्सेंट व्हीटीव्हीटीएस बीएस ४ (ट्रिनिटी एंटरप्रायझेस येथे पार्क केलेले)	२५-०४-२०१७	१,७०,०
83	मनोहर वामन विजयकर	एमएच०२डीक्यू०८४०	शेल्व्हरलेट बीट (कोहिनूर एंटरप्रायझेस पार्किंग यार्ड येथे पार्क केलेले)	३०.०३.२०१७	६०,०००
१४	रणजीत पटेल	एमएच०२डीक्यू०८३४	शेल्व्हरलेट बीट १.२ पीएस (कोहिनूर एंटरप्रायझेस पार्किंग यार्ड येथे पार्क केलेले)	२७.०३.२०९७	६०,०००
૧૫	शिवलेरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच४८एफ३४३०	होंडा मोबिलिओ (कोहिनूर एंटरप्रायझेस पार्किंग यार्ड येथे पार्क केलेले)	९७.९०.२०९६	<u> ૧</u> ,५५,०
१६	मे. रोशनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच०१सीआर०१६९	फोर्ड फिगो एस्पायर (कोहिनूर एंटरप्रायझेस पार्किंग यार्ड येथे पार्क केलेले)	३०.१२.२०१६	१,३०,०
१७	आहिल दूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच०१सीआर०५१९	शेल्व्हरलेट बीट एलएस (प्रमुख ह्युंडाई येथे पार्क केलेले)	09.90.7099	७५,०००
१८	हसन दूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच४७एन४३१४	शेल्व्हरलेट बीट एलएस (कलिना पार्किंग यार्ड येथे पार्क केलेले)	09.97.7096	24,000
१९	बिसमिल्ला टूर्स अँड ट्रॅव्हल्स	एमएच०२ईएच२६४७	शेल्व्हरलेट बीट एलएस (प्रमुख ह्युंडाई येथे पार्क केलेले)	०७.११.२०१६	60,000
20	मर्चंट टॅव्हल्स	एमएच०१सीआर२६९३	मारूती व्हॅगनॉर ग्रीन एलएक्सआय (प्रमुख ह्युंडाई येथे पार्क केलेले)	08.08.2089	20,000

	मालमत्ता	ब्लॉक	मजला मूल्य (रु. मध्ये)	इरठे रक्कम (रु. मध्ये)	विस्तारित मूल्य (रु. मध्ये)
क्र. : बे मुंबई ४	/ए, एबी०१/बी, एबी०१/सी, एबी०१/डी व एबी०१/ई, मजला समेंट, बिल्डींग नाव : नीलम सेंटर, ए विंग, ब्लॉक सेक्टर, वरळी ०० ०२५. रोड : हिंद सायकल रोड, शहर : वरळी, जिल्हा मुंबई . ६/१६२९ चटई क्षेत्रफळ ३७४६ चौ. फूट.	ब्लॉक १	३ करोड	१ लाख	१० लाख

मालमत्तेचा भाग म्हणून एबी०१/ए, एबी०१/बी, एबी०१/सी, एबी०१/डी व एबी०१/ई, मजला क्र. : बेसमेंट, बिल्डींग नाव : नीलम सेंटर ए विंग, ब्लॉक सेक्टर, वरळी मंबई ४०० ०२५, रोड : हिंद सायकल रोड, शहर : वरळी, जिल्हा मंबई सर्व्हे क्र. ६/१६२९ चटई क्षेत्रफव २७८५ चौ. फूट. सध्या परवानाधारक द्वारे ताब्यात आहे व त्यानुसार लीव्ह ॲन्ड लायसंस करार दि. २ मे, २०१८ सह परवाना व कॉर्पोरेट ऋणको यांच्या दरम्यान झालेले ६० महिन्यांचा कालावधी व लॉक–इन कालावधी ३४ महिने असेल. फर्निचर, फिक्सचर व अन्य इंटेरिय हे एबी०१/बी–एबी०१/ई येथील लिलाव व विशेषरित्या प्रकरणातील नसेल.

#### ई-लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे :

१. ई-लिलाव विक्री जशी आहे जेथे आहे, जी आहे जशी आहे तत्त्वावर व कुठेही असण्याच्या तत्त्वावर मान्यताप्राप्त सेवा प्रदाते मे. ई-प्रॉक्युअरमें टेक्नोलॉजीस लि. (ऑक्शन टायगर) यांच्या मार्फत आयोजित करण्यात येत आहे.

८भाराधोको ति, (आवशन टाफर) या या नाम्या आवामाय करण्या पत्र आह. २. संपूर्ण ई–तिलाव प्रक्रिय दर्जावेज जसे मालमनेचा तपशील, ऑनलाइन ई–लिलाव बोली प्रपत्र, घोषणा व उपक्रम फॉर्म, सामान्य अटी व शर्ती, ऑनलाइन लिलाव विक्रमी वेबसाइट <u>https://aaa.auctiontiger.net</u> वर उपलब्ध आहे. संपर्क श्री. टिळक मराठा यांना +९१-लिमिटेड) वा २. राज्य व मालमत्ता टाईप).

३. बँकेस लिलावांतर्गत मालमत्तेस बाधा होणाऱ्या कोणत्याही वैधानिक भार जसे कस्टम्स/एक्साइज विभाग, थकित मालमत्ता कर वा आयकर वा अन्य कोणत्याही प्रकारचे कर वा अन्य कोणत्याही प्रभारांसंदर्भात माहिती नाही. मालमत्ता वरील नमुद ठिकाणी प्रस्तावित बोलीदार यांच्याद्वारे पडताळणीकरित पूर्व नियुक्त करून श्री. पुनीत सचदेव याना : +९१-८८००८६५२८४ वर संपर्क साधावा.

्रे इच्छिक बोलीदारांनी इसारा रक्षम ठेव (इरठे) रक्षम डीडी/एनईएफटी/आरटीजीएस च्या मार्फत **वनवर्ल्ड इंडस्टिज प्रायव्हेट लिमिटेड परिसमा**प यांच्या खात्यामध्ये सदर रक्षम परिसमापक **खाते क्र. ५०२०००४७१५१०२४,** एचडीएफसी बँक, शाखा : प्लॉट क्र. ८२, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई ४०० ५०३ आयएफएमसी कोड एचडीएफसी००००५४० येथे पाठवावे वा डीडी कोणत्याही अनसचीत बँकेमध्ये जमा करून नाव वनवल्व **इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड** म्हणून नमूद करून बँक हमीसह इरठे रक्कम फॉर्मेट बी मधून खालील ई-लिलॉब प्रक्रिया दस्तावेजामध्ये नमूद करावी. मालमत्तेवरील कोणताही दावा, प्रभार वा अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्यांच्या दाने वा प्रभारांसंदर्भात स्वतःहून चौकशी करावी व पडताळणी पुरा (केवायसी) अर्थात आधारा कार्ड/मतदान आयडी कार्ड/ड्रायव्हींग लायसेंस/पासपोर्ट आदी २. चालू पत्ता पुरावा वा संपर्क पत्ता ३. बोलीदारांचे पॅन कार्ड ४. वैध ई–मेल आयडी ५. संपर्क क्रमांक व मोबाईल दुरध्वनी क्रमांक बोलीदारांचा पत्ता ६. उपक्रमांचे प्रतिज्ञापत्र जे परिशिष्ट २ अनुसार असेल ७. बोर्ल अत्र प्रति भारति के अनुसार, ८. बोलीदारांद्री दिवरोरा वे परिशिष्ट ३ अनुसार असेल व संपूर्ण ई-लिलाव प्रक्रिय दस्तावे कार्यर परिश्वष्ठ प्राध्याप्रधान असतील. सदर दस्तावेज परिसमापक यांच्या कार्यालयामध्ये पाठवावे वा ई-मेल द्वारे खालील नमूद पत्त्यावर दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० पूर्वी पाठवावे. इच्छुक बोलीदार त्यांचे केवायसी दस्तावेज इरठे सादरीकरण तपशील यांच्यासह https://aaa.a tiger.net वर दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० पर्वी अपलोड करावे.

ygen...बि. २९९९ २९९९ २९९९ २०१० त्यान् त्यान् २,२०० दूसा जरावन्त्र करातन्त्र. २. सक्षम बोलीदायने वान पोर्टल (https://aaa.auciotiniger.net) वर ई-लिलावामध्ये सहभागी होण्याकरिता परिसमापकद्वारे सुचित केले आहे. ई लेलाव सल्हिंस प्रोव्हायडर (लिलाव टायगर) यांना सक्षम बोलीदारांद्वारे ईमेलचे युजर आयडी व पासवर्ड प्रदान करण्यात येईल.

७. बँकेस लिलावांतर्गत मालमत्तेस बाधा होणाऱ्या कोणत्याही वैधानिक भार जसे कस्टम्स/एक्साइज विभाग, थकित मालमत्ता कर वा आयकर वा अ कोणत्याही प्रकारचे कर वा अन्य कोणत्याही प्रभारांसंदर्भात माहिती नाही. इच्छुक बोलीदारांनी मालमत्तेवरील कोणताही दावा, प्रभार वा अन्य कोणत्याई प्राधिकाऱ्यांच्या दावे वा प्रभारांसंदर्भात स्वतःहन चौकशी करावी. यासंदर्भात उदभवणारे कोणतेही प्रदान यशस्वी बोलीदारास करावे लागेल. मालमत्तेच विक्री ही प्राधिकृत अधिकारी/प्रतिभूत धनको हे कोणत्याही तिसरे पक्ष/दावे/थकेबाकी यांच्याकरिता जबाबदार नसतील व बँकेद्वारे विक्रीच्या निश्चितीव असेल व यशस्वी बोलीदाराच्याच नावे केवळ विक्री प्रमाणपत्र जारी करण्यात येईल.

. प्रस्तावित पात्र बोलीदारांना मे. प्रॉक्युअरमेंट टेक्नोजॉजी लि. ऑक्शन टायगर यांच्याकडून ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण प्राप्त करता येईल जे ई लेलाव तारखोच्या आधी असेल. मालमत्तेची विक्री जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जशी आहे जेथे जशी आहे तत्त्वावर करण्यात येईल इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी त्यावरील बँक प्रभाराव्यतिरिक्त अन्य प्रभार वा भारासंदर्भात योग्य ती चौकशी करावी व मालमत्तेवरीत दावे, दर्जा आदी बाबतीत चौकशी करावी. ऑनलाइन बोली सादरीकरणापश्चात मालमत्तेच्या विक्रीसंदर्भात कोणताही विक्री प्रभार भार आदीसंदर्भात निर्देशित करून बोली प्रपत्रांमध्ये विवरणीत ऑनलाइन जमा करावी व संबंधित तपशिलासहित केवळ विहित प्रारूपातूनच ऑनलाइन बोली सादर कराव्यात. यशस्वी बोलीधारकाने बोलीच्या एकूण रक्कमेच्या (यशस्वी बोली रक्कम – इरठे रक्कम) याआधीच दिलेल्या इसारा रकमेसरित ई-निविदेद्वारे विक्री प्रक्रिय बंद झाल्यावर त्याच दिवशी किंवा पुढील कार्यदिवशी निर्देशित केल्यानुसार सादर करावी लागेल. व उर्वरित खरेदी मूल्यांच्या रक्कम त्यांच्या नावे स्वीकृती /विक्री निश्चितीच्या तारखेपासून १५ दिवसात जमा कॅरावी लागेल

. यशस्वी बोलीदाराना कर, वाहतुकीसाठी भरायचे शुल्क तसेच नियमानुसार स्टॅम्प ड्युडी/रजिस्ट्रेशन शुल्क/अन्य कर व दर विद्यमान व भविष्या गलमत्तेशी संबंधित प्रभार आदी सर्व भरणा खरेदीदारांना करायचा आहे. यशस्वी बोलीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. कोणतेर्ह कारण न देता, कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा कोणत्याही वेळी इच्छुक बोलीदारांनी मालमत्तेवरील कोणताही दावा, प्रभार व अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्यांच्या दावे वा प्रभारांसंदर्भात स्वतःहून चौकशी करावी. यासंदर्भात उद्भवणारे कोणतेही प्रदान यशस्वी बोलीदारास करावे नागेल व लिलाव रद्द/पुढे ढकलण्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे सर्वे अधिकार आहेत.

१०. खरेदीदारांना/अर्जदारांना केवळ विक्री प्रमाणपत्र त्यांच्या नावे जारी करून देण्यात येईल व कोणत्याही अन्य नावे जारी करण्यात येणार नाही.

. ११. कोणतेही कारण न देता, कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा कोणत्याही वेळी इच्छुक बोलीदारानी मालमत्तेवरील कोणता दावा, प्रभार वा अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्यांच्या दावे वा प्रभारांसंदर्भात स्वत:हून चौकशी करावी.

१२. संपूर्ण विक्री अनुसूचीच्या प्रदानानंतर विक्री प्रमाणपत्र/ करार यशस्वी बालीदारांच्या नावे जारी करण्यात येतील व अन्य नावे जारी करण्यात

१३. विक्री दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा कोड, २०१६ व विनियमन अंतर्गत करण्यात येईल

१४. जर बोलीदार इरठे जमा पेक्षा जास्त रक्षम जमा करत असल्यास परिसमापक यांनी इरठे रक्षमेच्या भागधारकांसह लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचे पूण हक राखून असतील. इच्छुक बोलीदार यांना डाटा रूम (डाटा रूम) ताब्यात देण्यात आले आहे जे ऑनलाइन बोली सादरीकरणापश्चात मालम विक्रीसंदर्भात कोणताही विक्री प्रभार भार आदीसंदर्भात कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही. इच्छक बोलीदार ई-लिलाव तारखेपर्यंत डाटा रूममध तपशील प्रसिद्ध करू शकतात. इच्छुक बोलीदारांद्वारे डाटा रूममध्वे तपशील येसेज करिता परिसमापक यांना वेळोवेळी नियमांचे पालन करावे लागेल. १५. ई–लिलाव तारीखा व वेळ : दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.०० ते सायं. ५.०० पर्यंत (५ मिनीटांच्या अमर्यादित विस्तारासह)

Results purs	· · · · · ·	
	सही/-	
2015. Aqual	संतन् टी. रे	
<ol><li>The figures</li></ol>	परिसमापक	
respect of th	वन वर्ल्ड इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड	
quarter of the	आयबीबीआय नोंदणीकरण क्र.	
9) Prior year / p	आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३६०/२०१७-२०१८/११०५५	
, , ,	पत्ता : ३०१, ए विंग, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशनच्या समोर,	
	वाशी, ठाणे, नवी मुंबई महाराष्ट्र ४०० ७०५.	
Place: Chennai	ई-मेल : santanutray@aaainsolvency.com; assetsale1@aaainsolvency.in	दिनांक : १६ सप्टेंबर, २०२०
Date : 15th Sep	संपर्क क्र. : ८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेव)	ठिकाण : मुंबई

SEBI Investigations: The Securities and Exchange Board of India (SEBI) commenced an investigation into

the matters of the Company vide an Order dated June 23rd,2017 in respect of the Global Depository Receipt(GDRs) Issue transaction during the period 1st of March 2007 and 30th of April 2007(hereinafte referred to as "investigation period"). The Adjudicating Officer (AO) was appointed vide the Order dated 23rd June,2017 to inquire into and adjudge under Section 15HA of the SEBI Act and Section 23E of Securities Contract Regulation Act (SCRA), 1956, the alleged violation of the provisions of Section 12A(a), (b) and (c) of SEBI Act, 1992 read with Regulations 3(a), (b), (c) & (d), 4(1), 4(2) (f), (k) and (r) of SEBI (Prohibition of Fraudulent and Unfair Trade Practices Relating to FUTP) Regulations, 2003 (hereinafter referred to as "SEBI PFI ITP Regulations. 2003"). Section 21 of SCRA, 1956 read with Clause 36(7) of the listing agreement by the Company. Further, inquiry was conducted under Section 15HA of the SEBI Act for the alleged violation of the visions of Section 12A(a), (b) and (c) of SEBI Act, 1992 read with Regulations 3(a), (b), (c) & (d), 4(1) of SEBI PFUTP Regulations by certain Directors and employee(s) of the Company during the investigation period (hereinafter referred to as "Other Parties").

A common Show Cause Notice(SCN) was issued to the Company and Other Parties during the investigation period under the provisions of Rule 4 (1) of the Adjudication Rules and Rule 4 of SCR Adjudication Rules, to show cause as to why an inquiry should not be held against them and the Company and why penalty should not be imposed on Company under the provisions of Sections 15HA of the SEBIAct and Section 23E of SCRA, 1956 and or the Other Parties under the provisions of Section 15HA of SEBI Act, for the aforesaid alleged violations

The Company, vide letter dated July 17th, 2018, made its submissions through its legal representatives, an refuted all the allegations levelled against it and the Other Parties in the SCN.

On consideration of the Issues, evidences and findings, the AO passed an Adjudication Order against the Company in Order No: ORDER/PM/RR/2019-20/6630-6635 dated January 29th,2020 issuing a Direction and imposing a penalty as under:

Direction - In exercise of powers conferred under Sections 11, 11B read with Section 19 of the Securities an Exchange Board of India Act, 1992, the Company is restrained from accessing the Securities Market including by issuing prospectus, offer document or advertisement soliciting money from the public and is furthe prohibited from buying, selling or otherwise dealing in securities, directly or indirectly in any manner, for a period of five years from the date of the order.

Penalty - A penalty of Rs.25.00.000/-(Rupees Twenty-Five Lakhs only) levied on the Company under Section 15HA of the SEBI Act, 1992 and Section 23E of the SCRA, 1956.

Similarly, Directions and Penalties were given/levied on the Other Parties by the AO vide the Order in Orde No: ORDER/PM/RR/2019-20/6630-6635.

The Company is in the course of filing an appeal against the above Order of the AO before the Honourable Securities Appellate Tribunal (SAT) under Section 15T of the SEBI Act. The Company is extremely confiden of winning the Appeal.

In respect of the queries raised by the Securities and Exchange Board of India (SEBI) in relation to the preferential allotment of 54,60,00,000 equity shares of Rs.1/- each equally to Mr.IshariKadhrivelan Ganesh Mr.Mahadevan Ganesh and Mr.BalakumarVethagiriGiri respectively during the Financial Year 2017-18, the Company is giving its submissions from time to time and hopes to resolve the issues within a short span of

The Deputy General Manger (DGM) of the Investigations Department-19 wing of the Securities and Exchang Board of India(SEBI) vide Show Cause Notice(SCN) in SCN No SEBI/HO/IVD/ID19/VA/OW/P/2020/0000013285/2 dated August 17th 2020 alleged, based on the interim order passed by SEBI on the 1st of September 2017 and the findings of the Forensic Audit Report that the Company has violated Provisions of Section 12(A)(a),(b) and (c) and Section 11(2)(i) and 11(2)(ia) of the SEBI Act 1992, Regulations 3(b), (c) and (d) and Regulation 4(1) and 4(2) (f) and (r) of the Securities and Exchange Board of India(Prohibition of Fraudulent and Unfai Trade Practices Relating to Securities Market) Regulations, 2003 (PFUTP), Regulations 4(1)(a),(b),(c),(e),(g), 4(2)(f)(ii)(6)&(7),4(2)(f)(iii)(3),(6) and (12), Regulation 17(8) read with Part B of Schedule II, Regulation 33(2)(a) and Regulation 48 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR) Regulations read with Section 21 of SCRA, 1956.

Similar allegations were directed at the Directors and employees (collectively called as 'Noticees' other that Noticee 1 which is the Company).

why suitable directions as deemed fit under Section 11(1), 11(4), 11(4A), 11A and 11B(1) and 11B(2) read with Section 15(a), 15HA and 15HB of the SEBI Act 1992, Section 12A(1) and 12A(2) of the SCRA, 1956 read with Section 23E and Section 23H of SCRA 1956 should not be issued against them for the alleged violations listed in the aforementioned SCN based on the interim order passed by SEBI on the 1st of September 2017 and the findings of the Forensic Audit for the period April 1st 2015 – March 31st 2017.

The Company is in the process of preparing and filing the written submissions against the allegations levelle against the Company in the SCN.

- The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the above Standalone Financia uant to regulation 33 of the SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) Regulations fied conclusion has been issued by them thereon.
- for the guarters ended 31st March, 2020 are the balancing numbers between audited figures in ne full financial years and the published relevant financial year, wh
- eriod figures are regrouped

ember 2020

which was subject to limited review. ed / rearranged wherever necessary. Sd/- Ishari K Ganesh, Managing Director	१९. यशस २०. प्रत्येव i) ओळ ii) पत्त्या ठिकाणः र् दिनांकः १

१. निविदा या मुंबई येथे देय बँक बडोदाच्या नावे क्रॉस्ड डिमांड ड्राफ्ट/बँकर्स चेक च्या स्वरूपात प्रती वाहन राखीव किंमतीच्या १०% इसारा रकमेद्वारे परिपूर्ण असा व्यात

२. प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळी निविदा ही '**'वाहन क्र. ----''** करिता प्रस्ताव असे ठळकपणे लिहिलेल्या वेगवेगळ्या लिफाफ्यातन सादर करणे आणि खालील ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे.

#### डेप्युटी जनरल मॅनेजर बँक ऑफ बडोदा. रिजनल ऑफिस

#### एमएमएसआर, दुसरा मजला, ३ वाळचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड पिअर, मुंबई-४०० ००१

- डिमांड ड्राफ्ट/बॅकर्स चेकच्या ऐवजी चेक किंवा कोणत्याही अन्य माध्यमाने परिपूर्ण असलेले प्रस्ताव अवैध ठरतील.
- ४. इसरा अनामत रक्कम ही बँकेने कळविल्याच्या तारखेपासून १० दिवसांत प्रस्ताव किमतीची उर्वरित रक्कम जमा करण्यास यशस्वी बोलीदाराने कसूर केल्यास किंवा
- यशस्वी बोलीदार प्रस्ताव काढुन घेण्यासाठी इच्छुक असल्यास जप्त करण्यात येईल.
- बँकेने अशा लिलावासाठी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा हक्क राखुन ठेवला आहे.
- बँक वाहनाचे कोणतेही गप्त किंवा अन्य दोष, नकसान, खराब होणे, कोणताही भाग गहाळ झाली असल्यास जबाबदार राहणार नाही.
- सदर कालावधीसाठी असलेले कर, इन्शुरेन्स प्रिमियम यशस्वी बोलीदाराने भरायचे आहेत. बँक कोणत्याही बाबतीत किंवा स्वरूपात, कोणतेही नुकसान, हानी, खराब होणे, आणि वाहनाची चोरी किंवा त्यातुन कोणताही भाग काढुन घेणे यासाठी जबाबदार राहणार नाही.
- सर्व वाहने आमच्या खालील दिलेल्या कारशेडच्या पत्त्यावर निरीक्षण/तपासणीसाठी उपलब्ध होतील.
- सर्व्हे क्र. ३६/२, ३२/१ए, गाव कसळखांड, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, महारार्ष्ट-४१० २०६ येथे ०३.१०.२०२० रोजी स. ११.०० ते दु. ३.०० दरम्यान.
- ट्रिनिटी एंटरप्रायझेस (गोल्ड), सर्व्हे क्र. १४५, १६४,१६८, हिस्सा क्र. १ आणि २, वॉल्टन मागे, मुंबई अहमदाबाद हायवे, ससुपाडा, नायगाव, वसई, जिल्हा पालघर-४०१ २०६ येथे ०४.१०.२०२० रोजी स. ११.०० ते द. ३.०० दरम्यान.
- कोहिनूर एंटरप्रायझेस पार्किंग यार्ड ३, सर्व्हे क्र. ९६/२, ससुन नवघर गाव, गोल्डन बमबझ रेस्टॉरंट जवळ, अशोक ले लॅण्डच्या पुढे एनएच ८, वसई पूर्व, जिल्हा पालघर-४०१ २०८, येथे ०**५.१०.२२२**२ रोजी स.११.०० ते दु. ३.०० दरम्यान. इन्सिन्पिया बिल्डिंग, स्वस्तिक अपार्टमेंटच्या पुढे, सीएसटी रोड, मर्सिडिस शोरूमजवळ, कलिना, सांताक्रुझ पूर्व-४०० ०९८ येथे ०६.**१०.२०२०** रोजी स.११.०० ते दु. ३.०० दरम्यान.
- उच्चतम रकमेचा प्रस्ताव दिलेल्या बोलीदाराला यशस्वी म्हणून समजण्यात येईल.
- प्रयोज्य नुसार कोणत्याही प्राधिकरणाची थकबाकी, अभिहस्तांकन, हस्तांतर आणि आरटीओ नोंदणी तसेच प्रतिलिपी आरसी बूका स्मार्ट कार्ड इ. सह सर्वप्रभार फक्त यशस्वी बोलीदाराने सोसायचे आहेत.
- नमुद केलेली रक्कम जीएसटी वगळून असावी. राखीव किंमती खालील बोली नाकारण्यात येईल.
- बोली स्वीकारल्यावर कारची डिलिव्हरी ही संपूर्ण प्रदान करण्यासाठी यशस्वी बोलीदाराने डिमांड ड्राफ्ट/बँक चेक जमा केल्यानंतरच यशस्वी बोलीदारांना देण्यात येईल.
- १३. यशस्वी बोलीदाराने विहित तारखेस किंवा ३ दिवसांत आरसी बक आणि इन्शरन्स मध्ये नावात बदल केल्यानंतर वाहनाची डिलिव्हरी घेणे आणि वाहन नोंदणी करण्याची व्यवस्था करायची आहे त्याशिवाय यशस्वी बोलीदारांना वाहन सोपविले जाणार नाही.
- कारची डिलिव्हरी ही प्रस्ताव किमतीच्या उर्वरित रकमेसाठी डीडी/बँकर्स चेक वटल्याच्या तारखेपासून १० (दहा) दिवसांत आमच्या कार्यालयातून देण्यात येईल.
- ५. प्रस्ताव १५.१०.२०२० रोजी द. ३.०० पर्यंत आमच्याकडे पोहोचले आवश्यक आहे. बोली या बोली उघडण्याच्या वेळी हजर असलेल्या बोली उपस्थितीत १५.१०.२०२० रोजी दु.४.०० वा. बँक ऑफ बडोदा, बिल्डिंग क्र. १७-बी, पहिला मजला, मिटिंग हॉल, देना बँक बिल्डिंग, होर्निमन
- सर्कल, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे उघडण्यात येतील. १६. सर्व अटी पर्ण न करणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
- १७. कार फक्त बोलीदार/प्रस्तावदाराच्या नावे हस्तांतर करण्यात येईल.
- नोंदणीच्या हस्तांतरणाशी सर्व खर्च हा यशस्वी बोलीदाराने करायचा आहे.
- स्वी बोलीदाराच्या नावे वाहनाच्या हस्तांतरणासाठी सर्व औपचारिकता आणि प्रक्रिया फक्त बोलीदारांना करायच्या आहेत.
- क अर्ज खालीलप्रमाणे सहाय्यभूत असंणे आवश्यक आहे.
- - - डेप्युटी जनरल मॅनेजर बँक ऑफ बडोदा, मुंबई मेट्रो साऊथ रिजियन, मुंबई झोन

सही/-

- ठखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड/पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स/आधार कार्ड आणि
- ाचा पुरावा जसे की टेलिफोन बिल/बीज बिल/आधार कार्ड.
- मुंबई
- 4.09.2020
- On the basis of the allegations, the SCN called upon the Company and other Noticees to show cause as to